

आहे, भिमसेन जोशी, कुमार गंधर्व ही खरी तर इतर राज्यांची देणगी. महाराष्ट्रात 'सुसंवादिनी' असे नाव दिलेत. भास्करवुवा बसले किंवा रामकृष्णवुवा त्यामगचे कारण काय? वज्र, विष्णु, दिगंबर पत्रस्कर यांतर. प. चिमोटे : खरेतर गंधर्व टपूरिंगवा द्वालंगिर्व, दोनानाय यांचे युग सुल झाले प्रयत्न माझ्या गुण जीवा, हार्मोनियमवर आणि त्यांच्या उदामानंतर जो तो घोडेफार झाला वर्गे वाजविणे हे तपळे त्यांच्यामुळे गाणे शिकाना की. नाट्यसंगीताची कास मुंबईत सुरु झाले 'त्यांनी आपल्या धूल तापे शुद्ध शास्त्रीय संगीतावर विचार, हार्मोनियममध्ये द्वालंगिर्व घडवन तिला मनन होईनासे झाले. बादवातही तेच 'सुरदर्शण' असे नाव दिले हिंदुस्तानी घडले. १५-२० मिनिटे पेटी : संगीताचा आमा म्हणजे धडवू, त्यातून वाजविल्यावर लोक नाट्यसंगीतचे निषेणांच्या आंतरगंधारावर आधारित वाजवतात, मग का नाही त्यांना एलादा घडन-पंचम भावाने गंधार राग दोन-झडीचं तास आढळवता येत? शास्त्रीय संगीताची परंपरा लुंटली ती शेच. आज सतार महात्म्यावर पं. रविशंकर किंवा उ. विलायत ईस्यांचे यांचे नाव तोडावर येते तसे एलाद्या महाराष्ट्रीय कलावंताचे आहे का? या दिगंबर कलावंतांनी महाराष्ट्रीय कलावंतांना. कधीतरी सायंकाळी घेतले का? नाट्यसंगीत रंजक असेल किंवा त्याची स्वतंत्र परंपरा निर्माणाची झाली असेल पण त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या साधनेला घाटा बसला असे मासे स्वच्छ आणि स्पष्ट मत आहे.

□ नाट्यसंगीतकडे तुळी ही पाठ फिरवलीत, मग पुढचा प्रवास कसा काय सुरु झाला?

प. चिमोटे : डॉ कायार्डचे केली आणि तिला 'सूरमनोहर' असे नाव स्टेशनमास्टर असलेले मराठ त्याकाळास दिले. पण ते डिलकर्से मनाला पटेना. गोरेगावला रहात असत, त्यांना पोटर हार्मोनियम शब्दातला हार्मनी म्हणजे वाढून मला बोलवून घेतले, हे गृहस्थ संवाद, सुरांच्या सायंकाळी संवाद साधणारी ख्वभावाने करडे होते तसे प्रेमदाही होते, यंत्री तो म्हणजे 'सुसंवादिनी' असा शब्द माझी प्रायमिक चौकरी केल्यावर त्यांनी मला सुखला आणि मी जुने नाव रद्द करू द्युकमच सोडला की 'जामान बांधा आणि हेच नाव प्रबलित केले. □ तुमच्या पा संशोधनाता संगीत आजपासून तुम्हाला माझ्याबरोबरच केवाने तात्काळ मान्यता दिली नाही रहायचे आहे.

त्याचे कारण काय असावे?

मलाही काहीच आगापिंदा नव्हता

प. चिमोटे : त्याने असे आहे की म्हणून मी देलील त्यार झाली आणि तोकांगा आपल्या परंपरेला चिकटून गोरेगावहून माझ्या उत्कर्षाला सुरुवात रुहायला आवडते, परंपरेच्या विरोधाव झाली. गोरेगावला नग गोगटे, बाबूराव बोलणारा नेहमीच सुरुवातीता टीकेचे कुलकणी (बासरीवाटक मल्हारावर लक्ष्य बनतो. माझा अनुभवही काही कुलकणीचे बंधू) यांनारस्या संगीतप्रेमांशो निराळा नाही. माझ्या या शोधाला चटकन, परिचय झाला. वायाचा विचार करता मान्यता मिळाली नाही. मान्यता मिळावी करता मला असे वाटले की सरोद, सतार द्युकून मी 'पेटंट घेणे' वर्गीप्रकारही केला यामध्ये ज्याप्रमाणे आलाप, जोड, झाला नाही. तरीही गायन क्षेत्रातर्या घोर हे प्रकार वाजविले जातात तसे प्रकार मान्यवरांनी माझ्याच सायोचा आग्रह हार्मोनियमध्ये का वाजवता पेऊ नयेत? घरला. उ. अमिर ईस्या, बडे गुलाम अली, त्यासाठी मी बाबूराव कुलकणीकडे सतार उ. नजाकत अली, उ. सलामत अली, उ. शिकले, ग्राणेहो शिकले. या तंत्राचा निसार हुस्तेन ईस्या, प. सुस्तेवे प्रसाद या अभ्यास कठन मी झाला रियाज मुहुर्कृता सान्यांचे प्रेम मला मिळाले. प. आणि संशोधनहो, हार्मोनियमचे टपूरिंग लक्ष्यप्रसाद अजपूरवाते पांच्याबरोबर हे टोर्नाई स्केलने ब्रसते. ते आंतरगंधाराने तर मी सलग बारा वर्ष होतो. हे माझ्य कठन मी या वादातले दोष हा करण्याचा काय कमी आहे? १९५५ माली. उ.



आहे, तबला-पेटीचे ती पहिलोच हार्मोनियमपटू म्हणून घेणारे कुणीही पा जुगलबदी ठारावी आणि जखरचीही. विरोधात उभे राहिले नाहीत, वायाला भोग्यदेव वेदी आणि प. चिप्रपटाले बदो म्हणजे बादकाला बदी, सरकारी वाच्यामुळे मेला गाप्पाची दृष्टी मिळाली. मान्यता नसून प्रत्येक मैफैलीला माझ त्रिपात्र आता त्याविषयी घोडेसे.

प. चिमोटे : ५३ नंतर मी गोरेगावला घेतली, मिठ नाही हे कारण जेव्हा आलो त्यावेळी माझी ललू भाईशी ओळख दाखविले गेले तेहा मी त्याना आळ्हान झाली, ते मांद्यापेक्षा वयाने खूप मोठे, दिले की 'मी गातो आणि त्यासोबत चिप्रपट क्षेत्रात संगीत दिग्दक्षिण' इथून मान्यवर सतार, सरोद बादकाला बसवा.

प्रसिद्ध ललू भाईशी माझे बादन ऐकून मी पा वाच्याच्या मध्यादा दाखवून देऊ मला नौशाद कडे नेते. नौशादने माझे कशी काय देण्यात झाली. दुसरे असे की मी एखादे सरोदांन कठन जर लोकांसाठे मांडू इच्छित अ तर माझ्याच्या बंदीमुळे माझ्या मु-अधिकारांवर गदा येत आहे. तेहा माझे अधिकार हिरावू घेण्याचे हक्क प्रसार माझ्यानांना नाही. पुढची लदाई मला कृत्यावाहनी ताही. माझा युक्तीवाद ऐकून त्यांनी एक दिवस या वायावरची बदी चिप्रपटाचे पत्र पाठवले. आता आकाशवाचीवरुवूनही तुम्हाला हार्मोनियमचे एकत्र बादन ऐकायला मिळेल. हार्मोनियमवर टीका करणारे प. नेहरु, रविंद्रनाथ टार्गेर आणि पु. ल. देशपांडे यांना मी बाहेरीरेत्या सदा

बादन एकल आणि त्याना ते इतके आवडले सवाल विचारला. दुर्दैवाने कुणगड्हनही की 'वैन बावरा' या चिप्रपटातल्या त्याचे उत्तर मिळालेते नाही.

गांधार्याचे पीसेत मला वाजवायला मिळाले. तिलच्या यासारख्या त्यांतर आर. सी. ब्होरा, हेमेतकुमार चांदे, हार्मोनियम नेहमीच

यांच्याबरोबरही काभ करण्याची संघी सुट्टुसुटीत ठरली आहे. निच्छित प्राता, मिळाले. बसत देसाई प्रांची तर इच्छा पट्टो आणि नेमके सूर पाच्या साह्याने हे होतो की मी चूलविठ चिप्रपट संगीताच्या वाद्य सहजपणे कुणाही गायकाचे गाणे क्षेत्रात पडावे. प. एकंदरोद्वच तो प्रकार, चूलविते, शिल्य न्यायला-आणायलाही ते बातवरण यात माझे मन रनेना. ते सुट्टुसुटीत, सोरोचे जाहे. तालासुरात गुजरातचा संगीत दिग्दर्शक उपेंद्र चिवेदी मिळिविष्यामाठी त्यावर वेळ वर्ष करावा पांच्याबरोबर मला लंगीत दिवार्णीचे लागत नाही हे माझलो एक विशेष कामही मिळाले. मानसिक तमाधान महाराष्ट्रात भैया मणिपत्राव, भाचूभाई सोडून काही क्षेत्रावाहनी असे दरवत्याने भांडारे, योविदारव टॉबे, विठ्ठलराव मी ते क्षेत्र त्वत्त: हूनच सोडले.

कोलेगावरकर, पो. अंबुकर, होर्विदारव आकाशवाचावर हार्मोनियमच्या पटेवर्णिन याच्यासारखे नामदत झोरिनपटू, एकल बादनाला बंदी घालण्यात आली हार्मोनियमपटू होडून गेले. 'परिसच्या

□ त्याविरुद्ध तुम्ही न्यायालयाचे पेट्या' म्हणून ओळखले जाणारे हे वाढ दरवाजे ठोठावलेत. सरकारी विरोध संपूर्णपणे भारतीय झाले आहे. त्यातूल मोडून काढण्यामागे तुमची भूमिका दोष काढून वायाचे गुण वादविष्याचे कार्य काय होते?

प. चिमोटे : आकाशवाचांने या त्यांच्या या शोधामुळे परदेशी वायावर बंदी पातली ती या वायावर मिठ संगीतकारांचे हो लक्ष वळते आहे. (आत) नाही किंवा गमक, शुति नाही अमेरिकेहून बांल बर्नल्ड तर फ्रान्सहून म्हणून त्यातूल हे परदेशी वाद्य. प. नेहरु बर्नार्ड बेल हे संगीतकार प. चिमोटे तेच रविंद्रनाथ टार्गेरांनी या वायावर यांच्याकडून हे नवे तंत्र शिकून गेले, तुफाने टीका केली, त्यातूल स्वदेशीचे पंढितजीच्या सुसंवादिनीला जगभर वातावरण. या सर्वांचा परिणाम जसा मान्यता मिळो होज त्यांना शुभेच्छा!

सानु की बांद्रावर झोट कुदूर पावायाना बंदी चालवाचाल आली. त्यावेळी कुदूर